

March 28, 2024

To, To

BSE Limited ("BSE")

National Stock Exchange of India Limited ("NSE")

Phiroze Jeejeebhoy Towers The Listing Department,

Dalal Street, Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Mumbai 400 001 Bandra (East), Mumbai – 400051

BSE Script Code: 543712 NSE Symbol: AHL

Dear Sir/Madam,

Subject: <u>Disclosure under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>) Regulations, 2015.

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper advertisement of the postal ballot notice of the Company as published in the following newspapers:

- 1) "Financial Express", Mumbai Edition, in English Newspaper;
- 2) "Mumbai Lakshadeep", Mumbai Edition, in Marathi Newspaper.

Kindly take the above information on record.

Thanking you,

For Abans Holdings Limited (Formerly known as Abans Holdings Private Limited)

Abhishek Bansal Chairman & Managing Director DIN: 01445730

FINANCIAL EXPRESS

60% HIGHER PROJECTION FROM 2019

Poll ad spend to hit ₹4K cr; social media stars top draw

AKANKSHA NAGAR New Delhi, March 27

WITH POLITICAL PARTIES getting into the campaign mode, political advertisements across media platforms is set to rise by around 20-60% this time compared to the 2019 parliamentary elections.

According to media planners, total spend on political advertisements could be in the range of ₹3,000-4,000 crore. The same was around ₹2,500 crore for the 2019 general elections.

Media planners maintain that over 60% of the total adex (advertising expenditure) this year will go towards digital media.

"During the 2019 elections, parties were heavily exposed to TV, print, radio, and out-ofhome (OOH) platforms, which this time will shift towards digital," said a media and entertainment industry expert who didn't want to be quoted. In the last one month, the

ruling Bharatiya Janata Party (BJP) has spent around ₹1.3 crore on ads on the Meta platforms alone (as per the Meta ad library) with over 2,586 ads. The Indian National Congress (INC), on the other hand, spent ₹5 lakh with 20 ads on the platform during the same period. According to Meta library data, Rahul Gandhi's spend during this period stood at ₹32 lakh with 100 ads. The All India Trinamool Congress spent over ₹36 lakh on 216 ads and Telugu Desam Party (TDP) spent around ₹5 lakh on 58 ads.

Within the digital ads, around 25% is expected to be spent on influencer marketing activities by various parties, according to the digital media agency SoCheers.

Going by the Election Commission's estimates, this year's election will see nearly 20 mil**WOOING THE VOTER**



AdEx **₹2,500** cr

40% of it was spent on digital (₹1000 cr) and the remaining on TV, radio, print and OOH



and OOH Source: M&E expert

ELECTIONS 2024

AdEx estimates

₹3,000- 4,000 cr

60% of it is to be

₹2,400 cr) and the

remaining on TV,

spent on digital

(₹1,800 cr to

radio, print

lion young voters, those Modi organising the first-ever National Creators Awards earlier between the ages of 18 and 29, which has brought a steep shift this month to his onboarding of in how parties target the Ankit Baiyanpuria, a social masses."Influencer marketing media fitness influencer from Haryana, to be part of PM's is allotted significant budgets due to their advantages: laser*shramdaan* programme of the *'Swachhata Hi Seva'* campaign focused messaging tailored to specific demographics and the party leaders seem to be waking ability to reach out to the up to the impact content creyouth. Platforms like Instaators or influencer can have on gram, YouTube and Twitter are internet consumers. Quite recently, other leaders from the being heavily utilised for direct engagement. In this, AI and BJPincluding Smriti Irani, S Jaistechnology play a crucial role hankar and Rajeev Chanin data analysis, personalised drasekhar have appeared on messaging and identifying YouTuber Ranveer Allahbadia's potential voters. This trend will channel which has more than likely dominate even further in seven million followers. the future, influencing politi-For its part, INC collaborated cal decision-making," said Sidwith influencers for its Bharat dharth Devnani, co-founder & Jodo Yatra. Besides, the party

director, SoCheers. leader Rahul Gandhi was seen Hoping to connect with the discussing his fitness regime country's 850 million online with Kamiya Jani, who hosts population—from PM Narendra Sunday Brunch on her YouTube

channel Curly Tales with over two million subscribers. In one of her other episodes, Aaditya Thackeray of Shiv Sena was seen discussing his favourite eating joints in Mumbai. "Such collaborations offer

mutual benefits. For parties, it provides an avenue to tap into the influencer's audience, thereby expanding their reach and visibility across various demographics. Additionally, influencers bring a personalised touch to political messaging, making it more relatable to their followers and potentially enhancing the perception of candidates and their policies," said influencer marketing agency KlugKlug's co-founder and CPO, Vaibhav Gupta.

While the monetary aspects of these collaborations are often undisclosed, there is clear evidence of political parties supporting influencers, possibly with a budget allocation starting in the single-digit percentage, noted digital marketing agency Social Panga's co-founder, Himanshu Arora. Though some influencers may receive financial compensation for their involvement, others may choose to support candidates based on shared values or beliefs.

These collaborations have demonstrated significant reach and impact, although questions regarding transparency and ethical guidelines remain pertinent— if there is a monetary or quid pro quo arrangement, the audience rarely gets to know, remarked Devnani, who said, "It would be the first time those overseeing the election process will need to be mindful of this as the scale has grown manifold - the scale of investments, and

There are some other potential drawbacks such as the risk of backlash if the collaboration is perceived as opportunistic or insincere.

the scale of potential impact".

Shivam Dube enters new season with new weapon against pacers

For a batsman

who hit

22 sixes

in his first three

seasons, Dube

smashed

16 & 35

in 2022 and 2023

VENKATA KRISHNA B Chennai, March 27

ITWASTHE 14th delivery that Shivam Dube faced on Tuesday night. Seconds after Spencer Johnson ran in and delivered a well-directed, shoulder-high bouncer, the 33,400-odd spectators at Chepauk cleared their throats for the umpteenth time. Dube got inside the line of the ball and deposited the Aussie left-armer well into the stands beyond deep fine-leg.

For a batsman who has been at unease when facing chin music, Dube did well. The reward for all the hardwork he had been putting in behind the scenes in domestic cricket, to confront the short-ball challenge.

"I know they are going to bowl short balls and I'm ready for that," Dube would say later. He faced six short balls on the night, and not once did he look rattled.

Short balls and bouncers were supposed to trouble Dube. Last IPL season as Dube went about smashing the spinners, opposition captains didn't waste time in bringing on the pacers and testing him with short stuff.

With two bouncers allowed per over this IPL, Dube was among those batsmen whose comfort level against pacers was bound to be tested. Having looked clueless last season against short balls, he now has not one fall-back option but two. One where he is keeping the ball down by rolling his wrists, and another where he stands tall and uses his power to clear the fence, like he did against John-Dube's long-time

coach Satish Samant said that there was a technical flaw, which Dube cor-

rected during the off-season. He also credited the player himself for being ready to work on eliminating his Achilles' Heel. "It was a technical issue as

well as mental. At the time of the release of the ball, his shoulder used to be locked and at the same time, he was lifting his bat with the bottom hand. With that kind of technical flaw, he could play the short ball well against those who bowled at 120 kmph but against a 135 kmph bowler, his body was locked," Samant said. Dube used to

face short balls for hours and the coach made him open his shoulder a bit. "We used to

start at 80mph and then slowly used to increase the speed to 85 mph. He began to connect with each ball. He had more control over his pull shot. By practicing daily, he removed that mental block. The best part of Dube is that he kept his ego aside. He sincerely wanted to work on the flaw," Samant added.

> Reward for hard work **CSK**batting coach Mike

Hussey said there is a world of difference between Dube from two years ago and Dube now. "If you rewind one,

maybe two, years ago,

teams would come in

and bowl short balls and Dube would either duck out of the way or defend," Hussey said. "And that's all he had until he got in... Then he could maybe play some

shots against it. Now bowlers are still coming in with the same plan but he's able to score off it as well.

And he's been able to find boundaries if he gets into the right position as well. So

The Aussie was supposed to work with Dube during the pre-season to address this issue, especially with the new

rule coming in. But a side-strain Dube picked up during the Ranji Trophy meant he joined the set-up only two days before the opening fixture. There were concerns in the Chennai ranks. But it was a case of

Since joining the franchise in 2022, Dube has been Chennai's trump card with the bat, one who tactically opened up situations like nobody else. Having batted out of position at Royal Challengers Bangalore and Rajasthan Royals, Chennai have used him at No 4 & 5 to take down spinners.

For a batsman who had 22 sixes in his first three seasons. he hit 16 & 35 in 2022 and 2023 respectively. In two matches this season, he has already smashed half a dozen sixes. It is this incredible six-hit-

ting ability, especially in the middle overs when opposition teams look to slip in a few quiet overs with their spinners, that has made Dube a superhit among fans at Chepauk. At the M Chinnaswamy

Stadium on Monday, when Virat Kohli hit Kagiso Rabada for a six, the noise levels recorded by the broadcaster hit 124 decibels. On Tuesday at Chepauk, it hit 127db as Dube made his entry after being restless in the dug-out as Rashid Khan and Sai Kishore were beginning to slow down the run rate. And when the leftarm spinner dismissed Rahane off the first ball of the 11th over, Dube wasted no time in walking out to the middle.

(With inputs from Devendra Pandey)



(Corporate Contracts Department) Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT) The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest from eligible parties for "Renovation of 2" Floor Office at 245KV GIS Mahalaxmi RSS, Mumba Tender Ref. No.: CC24PMR001)"

For details of pre-qualification requirements, purchasing of tender documen bid security, etc., please visit Tender section of our website (URL https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible parties willing to participate may submit their expression of interest along with the tender fee on or before 6" April 2024.

ABANS* ABANS HOLDINGS LIMITED

(Formerly known as Abans Holdings Private Limited) Registered Office: 36, 37, 38A, Floor 3, Nariman Bhavan, Backbay Reclamation.

Nariman Point, Mumbai - 400 021 Phone No.: +91-022-61790000 Website: www.abansholdings.com; Email Id: compliance@abansholdings.com

CIN: U74900MH2009PLC231660 POSTAL BALLOT NOTICE

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and othe applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules") General Circular Nos. 14/2020 dated April, 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings (SS - 2) issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s thereof, for the time being in force), the approval of members of Abans Holdings Limited (the Company") is sought for the following resolutions by way of remote e-voting ("e-voting") process:

Sr. No.	Description of Resolutions	Type Special Resolution Ordinary Resolution	
1.	To consider and approve remuneration of Mr. Chintan Mehta (DIN: 10375218), Whole Time Director of the Company		
2.	To consider and approve appointment of Mr. Naresh Tejwani (DIN: 00847424) as a Non-Executive Director of the Company		
3.	To consider and approve remuneration of Mr. Naresh Tejwani (DIN: 00847424), Non-Executive Director of the Company	Special Resolution	

Pursuant to the MCA circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with the explanatory whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on Friday, March 22, 2024 ("Cut-off Date"). The said Notice is also available on the website of the Company: www.abansholdings.com, the

relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE"): www.nseindia.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"): www.evoting.nsdl.com. In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through remote

e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The remote e-voting shall commence on Monday, April 01, 2024 at 9.00 a.m. (IST) and end on Tuesday, April 30, 2024 at 5.00 p.m. (IST). The e-voting facility will be disabled by NSDL thereafter.

Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect to shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent. Purva Sharegistry (India) Private Limited either by email to support@purvashare.com or by post to Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt., J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai 400 011.

The Board has appointed Mr. Shrikrishna Date, Practicing Company Secretary (Membership Number A2018) as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the e-voting process in a fair and transparent

The manner of the participation in casting votes through the remote e-voting facility is provided in the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced on or before Friday, May 03, 2024 and will also be displayed on the Company website www.abansholdings.com and on the website of NSDL (https://www.nsdl.com), and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent on the said date.

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Ms. Deepali Dhuri, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J.R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 011 Contact details: Email id-support@purvashare.com Contact number - 022 23018261/23010771. Shareholders can also National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013. India. Contact details: evoting@nsdl.com. Contact number- 1800 1020 990 / 1800 224 430.

For Abans Holdings Limited (Formerly known as Abans Holdings Private Limited)

Mr. Abhishek Bansal Chairman & Managing Director BHARAT HEAVY ELECTRICALS LIMITED भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भारत सरकार का उपक्रम)

EXPRESSION OF INTEREST

BHEL is looking for vendors in different material categories, who are technically sound, committed to quality systems & have a strong financial background. For details, please visit our website https://bap.bhel.com/mm/ Note: Registration process for items required by BHEL is always open at https://supplier.bhel.in

Prospective suppliers (including MSEs & owned by SCs/STs) may visit the sites and apply for registration in the respective unit of BHEL.

> SDGM, PUR-SDC, BAP, BHEL, RANIPET - 632406 Ph: 04172-284447, E-mail: kroy@bhel.in

राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड NATIONAL SEEDS CORPORATION LTD.

(भारत सरकार का उपक्रम-मिनी रत्न कम्पनी) (A Govt. of India Undertaking-Mini Ratna Company) कॉरपोरेट पहचान संख्या (CIN): U74899DL1963GOI003913 क्षेत्रीय कार्यालय : ब्लॉक-एक्यू, प्लॉट-12, सेक्टर-5, सॉल्ट लेक, कोलकाता-700091 फोन: 033-2367-1077 / 74, ई-मेल : nsc.kolkata.ro@gmail.com

सं.:- उत्पादन - 03/ एन.एस.सी. : कोल/2023-24/ दिनांक : 27-03-2024 सूचना / NOTICE

विभिन्न बागवानी फसलों के बीज जैसे अदरक प्रकंद (टीएल), हल्दी प्रकंद (सीएस और टीएल) प्यान के बी (सीएस), टीसी अनार और इलायची

कोटेशन) के अन्तर्गत निगम की वैश्वसाइट ऑनलाइन बोली प्रस्ताव निगम के ई-पोर्टल: https://indiaseeds.enivida.com निगम की वैबसाइट पर प्रकाशित होगी।

Notice Inviting e-Tender for Supply of Various Horticultural Crop Seeds i.e. Ginger Rhizome (TL), Turmeric Rhizome (CS & TL), Onion Seeds (CS), TC Pomegranate &

Cardamom Seedling

विस्तृत विवरण के लिए, जन सुचना (निविदा- | For details, please visit NSC's website www.indiaseeds.com under Public www.indiaseeds.com देखें । उक्त निविद्य हेतु Notice (Tender / Quotations). Online bid for the above tender may be submitted at NSC e- Portal: https:// indiaseeds.enivida.com latest by अधिकतम 06-04-2024 के 14:30 कने तक 14:30 Hrs. of 06-04-2024 प्रस्तृत किये जाने चाहिये। शृद्धिपत्र/ परिशिष्ट केवल | Corrigendum / addendum, if any, shall only be published in NSC's website.

क्षेत्रीय प्रबंधक, राष्ट्रीय बीज निगम, कोलकाता / Regional Manager, NSC, Kolkata

CEAT **CEAT LIMITED**

CIN: L25100MH1958PLC011041 Regd. Office: 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030 (T): +91 22 2493 0621; (F): +91 22 2493 8933 E-mail: investors@ceat.com; Website: www.ceat.com

NOTICE REGARDING CHANGE IN REGISTRAR AND SHARE TRANSFER AGENT

This is to inform all the shareholders, debenture holders and holders of Commercial Papers that, pursuant to Regulation 7(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has appointed "NSDL Database Management Limited" ("NDML"), a (SEBI) registered category-I Registrar and Share Transfer Agent, having Registration No. INR000004181, as the Registrar and Share Transfer Agent (RTA), with effect from April 1, 2024, in place of Link Intime India Private Limited (in view of the merger of TSR Consultants Private Limited with Link Intime India Private Limited.)

Please note the communication address of NSDL Database Management Limited

NSDL Database Management Limited Unit: CEAT Limited

4th Floor. Tower 3, One International Centre, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400 013 Tel: 022 49142578/2636 E-mail id: investor.ndmlrta@nsdl.com

For the convenience of the shareholders, the documents will continue to be accepted by the Company at its Registered Office. For CEAT Limited

Vallari Gupte

Company Secretary and Compliance Officer

TIL Tractors India

TIL LIMITED (CIN: L74999WB1974PLC041725)

Registered Office: 1, Taratolla Road, Garden Reach Kolkata-700 024 Tel: (033) 6633 2000/ 033 2469 3732 - 36, Fax No : (033) 2469 2143/373 Website: www.tilindia.in

> NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM of the Members of TIL Limited ('the Company') is scheduled to be held on Saturday, 20th April, 2024 at 10:00 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the special businesses as set out in the Notice of the EGM dated 18th March, 2024

The EGM will be convened in compliance with applicable provisions o the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder read with the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") together with the General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA" and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and other Circulars issued by SEBI.

Accordingly, the Notice of the EGM have been sent through e-mail on Wednesday, 27th March, 2024 to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent ("the RTA") i.e., Messrs. C B Management Services (P) Ltd. or the Depository Participants and holding equity shares of the Company as on Friday, 22nd March, 2024.

The Notice of the EGM is also available on the website of the Company viz., www.tilindia.com and on the website of the Stock Exchanges viz., www.nseindia.com and www.bseindia.com and or the website of National Securities Depository Limited ("NSDL") viz. www.evoting.nsdl.com

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the EGM will be transacted through remote e-voting i.e., facility to cast vote prior to the EGM) and also e-voting during the EGM, for which the services of "NSDL" have been engaged by the Company.

Only those Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Saturday, 13th April, 2024 will be entitled to cast their votes by remote e-voting or by e-voting during the EGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the EGM Notice as for information purposes only.

Remote e-voting will commence on Tuesday, 16th April, 2024 at 10.00 a.m. and will end on Friday, 19th April, 2024 at 5.00 p.m., after which remote e-voting will be blocked by NSDL. Members participating in the EGM through VC/OAVM and who have not

Members who have exercised their voting rights through remote e-voting shall also be eligible to participate in the EGM through VC/OAVM but

Any person, who acquires equity shares of the Company and becomes a Shareholder after dispatch of the Notice of the EGM and holds shares as on the cut-off date, i.e., Saturday, 13th April, 2024 may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.com Shareholders who are already registered with NSDL for remote e-voting

Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available under the 'Downloads' section of NSDL's e-voting website, www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com or call at 022 4886 7000.

Sekhar Bhattacharjee Place : Kolkata Date: 27.03.2024

TATA TATA POWER

(Corporate Contracts Department) Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest from eligible parties for

Printing of Artwork on 3M Vinyl Print with eco solvent ink and supply to various Tata Power Discoms at Mumbai, Bhubhaneshwar, Cuttack Puri town and Delhi (Ref No: CC23FK136). For details of pre-qualification requirements, purchasing of tender document bid security, etc., please visit Tender section of our website (URL https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible parties willing to participate may submit their expression of interest along with the tender fee on or before 3" April 2024.

Public NOTICE for lost or Misplaced Share Certificate(s) **LARSEN & TOURBO LIMITED**

NOTICE is hereby given that the Certificate (s) for 135 bearing Equity Share certificates No. 471727, 1382381, 268464, 412518 & 126365 and Distinctive Nos. 621502806-621502835, 1399367444-1399367488, 144527537-144527551 584801871-584801900 & 7063473-7063487 under the folio No. 74170935 of Larsen & Tourbo Limited standing in the name(s) of Chaitanya Parkash has/have been lost and or misplaced and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, Kfin Technologies Limited. Salenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue fuplicate Certificate(s).

Place: Mumbai Date: 23-03-2024

e-Auction Details

Name(s) of Shareholder(s) Chaitanya Parkash

Registered Office: L&T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai-400001

Ramanand Steel Limited - in Liquidation

e-AUCTION ADVERTISEMENT

Notice is hereby given to the public in general by the Liquidator, Mr. Dushyant C Dave, under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 that the below mentioned assets owned by Ramanand Steel Limited - in Liquidation, having CIN: U27106MH1999PLC119531 with its Registered Office at 401, Vyapar Bhavan, P'D Mello Road, Carnac Bunder, Masjid (East) Mumbai - 400009, will be sold via e-Auction under the terms and procedures as mentione below. The assets are being sold on "AS IS WHERE IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities. The under mentioned property will be sold via online e-Auction through the MSTC website e-Auctions MSTC Limited (mstcindia.co.in) on Monday, April 29, 2024 from 12:00 P.M. to 4:00 P.M.

1. e-Auction Platform: MSTC Limited

Date and Time: Monday. April 29, 2024 from 12:00 P.M. to 4:00 P.M. The e-Auction will have unlimited extension of "8 minutes" i.e. the end time of the e-Auction will be extended by 8 minutes each time if bid is made within the last 8 minutes before closure of e-Auction. 2 Asset Description A plot of land measuring 16.84 acres (approx.) in Survey Number 155 (152) 1+4/7 and 155 (152) 1+4/5, 155 (152) 1+4/3, 154 (151)

1+2/2, 153 (150) 1A + 1B+2/5 and others at Mouje Sinnar Shiwar, Taluka Sinner, District - Nashik, Maharashtra Geological Location 19°51'56.0"N 74°02'30.0"E Reserve Price Rs. 4,93,46,269/- (Rupees Four Crore Ninety Three Lakhs Forty Six

Thousand Two Hundred and Sixty Nine) only **Pre-Bid Earnest** Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakh) only

Money Deposit **Bid Increment** Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh) only Participating in All interested buyers must adhere to the Terms & Conditions as the e-Auction

set out in Process Memorandum which shall be made available upon emailing the undersigned on irp@dcdave.in 2. Submission of the Pre-Bid Earnest Money Deposit (EMD) as per the Terms and Conditions is a pre-requisite for participation

in the e-Auction. 3. Submission of documents to the undersigned to become eligible as a Qualified Bidder (as per the Process Memorandum) is a pre-

requisite for participation in the e-Auction.

Terms & Conditions laid out in the Process Memorandum.

submission of Tuesday, April 16, 2024 eligibility documents Declaration of Wednesday, April 17, 2024 Qualified Bidder To schedule inspection, please write to irp@dcdave.in as per the Inspection of

Inspection is permitted from Thursday, April 18, 2024 to Last date for submission of EMD

Last date for

Assets

Wednesday, April 24, 2024 from 12.00 P.M. to 6:00 P.M. Friday, April 26, 2024

Since M/s Ramanand Steel Limited is undergoing Liquidation Proceedings under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, all interested bidders are advised to contact the undersigned only by email, by writing to irp@dcdave.in or by calling on 022 4345 6200. No other modes of communication would be entertained.

The undersigned is in receipt of a letter from MRIDC for acquisition of a part portion of land for the construction of Pune-Nashik Semi High Speed Rail Project. Attention: Agents introducing potential buyers may be eligible for remuneration/fee up to

1% of the sale consideration. Agents may write to irp@dcdave.in for more information. Place: Mumbai **Dushvant C Dave**

Email: dushyant.dave@decoderesolvency.com | AFA Validity Date: May 09, 2024

Place: Mumbai financialexp.epap.in

Date: 27th March, 2024

Date: March 27, 2024

∞RPG

cast their votes by remote e-voting, shall be eligible to exercise their voting rights during the proceedings of the EGM. shall not be entitled to cast their votes again during the proceedings of the EGM.

can use their existing User ID and password for e-voting. In case of any queries/grievance relating to e-voting, kindly refer the

Company Secretary

For TIL Limited

Date: March 28, 2024

Liquidator- Ramanand Steel Limited IBBI Registration Number: IBBI/IPA-003/IP-N00061/2017-2018/10502

that's testament to the work he's put in behind the scenes...." Hussey said.

much ado about nothing.

नवनीत राणांना १०० टक्के पाडणारच बच्चू कडूंचा निर्धार 308, Building No. 1 shall be affected in favour of said Mrs. Nadira Bee Mohd Ahmed Shaikh withou eference to any claims & the same, if any will b

अमरावती, दि.२७: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उमेदवाराचं नाव आहे. भाजपाने अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवनीत राणा यांच्या नावाला विरोध असतानाही भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. महायुतीचा भाग असणारे बच्चू कडू यांनी तर आपण नवनीत राणा यांना पाडणार असा निर्धारच जाहीर केला आहे. तर शिंदे गटाचे आनंद अडसूळ यांनी तर आपण विरोधात उभा राहणार

असल्याची घोषणा केली आहे. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही. १०० टक्के याची खात्री देतो. नवनीत राणा यांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. निकाला तुम्हाला १०० टक्के दिसेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दरम्यान नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याचा लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले आहेत. नवनीत राणा यांचा विजय होणार नाही याची खात्री करू. १०० टक्के त्यांना पाडणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा पराभव कसा करायचा हे आम्ही ठरवू असं ते म्हणाले आहे. दरम्यान आम्ही विरोधात प्रचार करताना आम्हाल महायुतीत ठेवायचं की नाही याचा निर्णय ते घेतील असंही ते म्हणाले आहेत. काम सरो वैद्य मरो अशी

आपली अवस्था

झाल्याची खंतही

त्यांनी व्यक्त केली.

PUBLIC NOTICE request from Mrs. Nadira Bee Mohd Ahmed Shaikh owner and of Flat No. 308, Building No. 1, Maya Naga Achanaknagar (SRA) CHS Ltd. B. G. Kher Rd, Worli Mumbai - 400018, Any person/persons having an objection of whatsoever nature is / are hereby required to make the same known in writing to the **Secretary o** Mayanagar – Achanaknagar (SRA) CHS Ltd., B. G. Kher Road, Worli, Mumbai – 400018., having address at G - 4, Building No. 1 Mayanagar –Achanaknaga (SRA) CHS Ltd., B. G. Kher Road,Worli, Mumbai -100018, within 15 (Fifteen) days from the date hereo

Mayanagar – Achanaknagar (SRA) CHS Lt Secretar

onsidered as waived -

therwise the transfer request in respect of said Flat No

Date: 28.3.2024 Place : Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the society has received request from Mr. Kishore Shankar Gawali for transfer right, title & interest of Mr. Nivrutti Kisan Ghuge a vner and of Flat No. 107, Building No. 1, Maya Nagar Achanaknagar (SRA) CHS Ltd. B. G. Kher Road Worli, Mumbai – 18, Any person / persons having any objection of whatsoever nature is / are hereby require o make the same known in writing to the Secretary o Mayanagar – Achanaknagar (SRA) CHS Ltd., B. G Kher Rd, Worli, Mumbai – 400018., having address at G - 4, Building No. 1 Mayanagar – Achanaknagar (SRA) CHS Ltd., B. G. Kher Road, Worli, Mumba -400018, within 15 (Fifteen) days from the date hereof otherwise the transfer request in respect of said flat No 97, Building No. 1 shall be affected in favour of said Mr. Kishore Shankar Gawali without reference to an aims & the same, if any will be considered as waived. Mayanagar - Achanaknagar (SRA) CHS Ltd

Secretar Date: 28.3.2024 Place: Mumba

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास या जाहीर सचने द्वारे असे कळविण्यात येते कि, **श्री अमजद खान आणि श्रीमती तबस्सुम खान** हे ादनिक क्र. ७०१, ७ वा मजला, लेक होम्स झार कॉम्प्लेक्स सि.एच.एस.लि., मौने वालिव, तालुका **वसर्ड व जिल्हा पालघर** याचे मळ मालक होते. तसेच मळ मालक श्रीमती तबस्सुम खान यांचे दि. २३.०५.२०२० रोजी निधन झालेले आहे व त्यास श्री अमजद खान अशजाद खान, अनम अमजद खान, अलिना खान अ पा. क. श्री अमजद खान हे वारस आहेत. सदर वारसांनी दि. २३.०१.२०२४ रोजीच्या विक्री कराराने सदर सदनिक श्री फैजान क्रेरशी यांस विकली आहे. तरीदेखील सदर सदिनके वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा संस्थेचा वारुसाने ग्रहाण दान बोजा दावा विकी अदलाबदल भाडेपट्टा इत्यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कागदोपर्त्र । राव्यासहित ऍड भक्ती वि ठाकुर, २०४ सिने हाईट्स . बिल्डिंग, न्यू गोल्डन नेस्ट रोड, बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व ता. व जि. ठाणे - ४०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी. अन्यथा तसा कोणाचाही व कोणत्याही -प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही व असल्यार तो सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या डरकतीचा विचार केला जाणार नाही

ॲड. भक्ती वि. ठाकूर वकील. उच्च न्यायालय

महाराष्ट्र शासन अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट. मंबई-४००००१. EMAIL ID-addcollmumbai@gmail.con PH. NO- (022) 22890093

<u>जाहिर नोटीस</u> श्री. आलविन दास थिरवियम डि रवि नाडार ...अपिलार्थ विरुध्द

सहायक महापालिका आयुक्त जी/उत्तर विभाग श्री. शेख आसिफ

खो. क्र. १९५२१, राजीव गांधी नगर, धारावी (प्रतिवादी क्र. २) मुंबई -४०० ०१७. सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय पाधिकारी मंबई शहर. पहिला मजला. जने जकात घर शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे झोपडीवर पात्रतेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२ केले आहे. प्रकरणी दि. २०.०२.२०२४ प्राधिकारी, मंबई शहर यांनी आपणांस पढील मुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. ०२.०४.२०२४ रोजी सकाळी

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०२ असून, सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सचित करण्यात येते की आपण नियोजित सनावर्णी दि ०२ ०४ २०२४ रोजी सकाळी ११ ३० वाजत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित / हजर राहून अ। प्रापली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्य दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास आपणार काहीही सांगावयाचे नाही असे गहित धरुन प्रकरणी गणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल. यांची नोंद घ्यावी.

१९.३० वाजता निश्चित केली आहे.

अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय. मुंबई शहर

महाराष्ट् शासन अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला. जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मंबर्ड-४००००१

EMAIL ID-addcollmumbai@gmail.con PH. NO- (022) 22890093 <u>जाहिर नोटीस</u>

श्री. सचिन गुलाबराव सावंत विरुध्द उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा स<u>क</u>्षम प्राधिकारी विभाग वं इतर १ ...प्रतिवार्द

(प्रतिवादी क्र. २)

हेगीस्टे प्रकाश काशिराम. ऱ्य बी डी डी चाळ महात्मा फुले,

मुंबई- ४०० ०१४.

नोंद घ्यावी.

. सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित _{रु}रण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद नगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१. येथे झोपडीवर पात्रतेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२ केले आहे. प्रकरणी दि. २७.०२.२०२४ रोजी मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मंबई शहर यांनी आपणांस पढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत . करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. ०२.०४.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे. आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०२ असन, सदर जाहिर नोटीसीदारे आपणांस सचित करण्यात येते की. आपण नियोजित सनावर्णी दि ०२.०४.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित / हजर राहन आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्य दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची

> अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंबई शहर



PUBLIC NOTICE The branch of IIFL Finance Ltd. located at Shop No. 3, Ground Floor, Laxmi Dham Apt. Netaji Chowk Ulhasnaga Maharashtra -421004, will be shifting to below mentioned address with effect from 28th March, 2024.

New Address: IIFL Finance Ltd., Gardi Palace, Shop no. 2, Ulhasnagar Netaji Chowk, Ulhasnagar no. 4, Pin Code -421004. Contact No. 7304412321. All existing services can be availed at

जाहीर सूचना

आयआयएफएल फायनान्स लि., दुकान क्रमांक 3, तळमजला, लक्ष्मी धाम अपार्टमेंट नेताजी चौक उल्हासनगर, महाराष्ट्र - 421004, भारत, 28 मार्च 2024 पासून आपली शाखा खालील पत्यावर स्थलांतरित

रण्यात येत आहे. नवीन पत्ताः आयुआयएफएल फायनान्स लि. गागी पॅलेस, दुकान क्र. 2, उल्हासनगर नेताजी चौक,

उल्हासनगर क्र. 4, पिन कोड- 421004.

पर्क: 7304412321 सर्व विद्यमान सेवा नवीन ठिकाणी उपलब्ध होऊ

जाहीर सूचना

मर्वमामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, निल रश्मी को ऑप.हौ.सो.लि., ३री डॉमनिक कॉलनी, टॅंक रोड, ऑर्लेम, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेबाबत ५०% अविभाजीत अधिकारा संदर्भात श्रीमती नयना नरेंद्र संदेसारा (दाता) आणि श्री विकास नरेंद्र संदेसारा (प्राप्तकर्ता) यांच्या दरम्यान दिनांक १२ जुलै, २०२१ रोजीचे मुळ बक्षीस खरेटीखत (दस्तावेज अ.क्र.बीआरएल६-९३५१-२०२१ अंतर्गत नोंद) विद्यमान मालक **श्रीमती झरना विरल कडाकिया** यांच्याकडून हरवले आहे र कोणा व्यक्तीस सदर हरवलेले मुळ बक्षीर खरेदीखताबाबत नुकसान, विक्री, तारण, अधिभार गस, मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा गाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी लेखी वरुपात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आवश्यव न्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे <mark>दुका</mark>न क्र.१४, आकृती अपार्ट., मथुरादास रोड कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे न्यथा तदनंतर प्राप्त कोणताही दावा त्याग किंव थगित केला आहे असे समजले जाईल.

देनांक: २८.०३.२०२४ सही/ (श्रीमती रशिदा वाय. लक्ष्मीधर वकील

श्री. बनवारीलाल एम. कडेल ऊर्फ श्री. बनवारीलाल एम. जोहरी व श्री. रामस्वरुप बी. कडेल ऊर्फ श्री ा**मस्वरुप बी. जोहरी** हे हरिद्वार २ टॉवर को–ऑपरेटिव्ह

जाहीर सूचना

हैसिंग सोसायटी लिमिटेड (पुर्वीचे हरिद्वार १ ॲण्ड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड) नोंदर्<mark>ण</mark> ь.एमयुएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/१३४८१/०६-०<mark>५</mark> देनांक २२.०५.२००६, नोंदणी कार्यालय पत्ता: एव्हरशाई ागर, मालाड (पश्चिम), मृंबई-४०००६४ या सोसायटीचे नंयक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.टी/२५ मधील अधिकार हक, शेअर व हितधारक होत, यांचे कोणतेही वारसदा नेमता अनुक्रमे १६.०८.२००८ व २५.०४.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५** दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्य अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी . तोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने . त्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर तोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह द्मवे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या पविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही हरेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार. आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या गरखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व जमकाजाच्या दिवशी सायं.४.०० ते सायं.६.०० पर्यंत

सही/ अंद संटीप पी कोलाकी ५०२. रुक्मिणी डमारत, प्लॉट क्र.३६, सेक्टर २ बारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. ठिकाण: मुंबई दिनांक: २८.०३.२०२४

जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, सदनिका मेळकत क्र. ००१, तळ मजला, बिल्डिंग नं. डी. ३७, शिवसागर शांती नगर सी एच एस लिमिटेड, सेक्टर नं ८, शांती नगर, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत **श्री. राजेश शशिकांत** मडकईकर, यांच्या मालकीची होती. दि ०४/०९/२००५ रोजी श्री. राजेश शशिकांत गडकईकर अविवाहित व मृत्युपत्र न करता यांचे निधन झाले. श्री. राजेश शशिकांत मडकईकर यांच्या मृत्यू नंतर माझे अशील श्री. गिरीश शशिकांत मडकईकर, मृत व्यक्तीचे वारस (भाऊ) ह्या नात्याने वरील मिळकती संदर्भातील मत व्यक्तीचे असलेले सर्व अधिकार स्वतःच्या नावे होण्याकरिता सोसायटीकडे मागणी केली आणि संबंधित सोसायटीने मृत व्यक्तीचे सर्व अधिकार माझे अशील श्री. गिरीश शशिकांत मडकईकर यांच्या नावे हस्तांतरित केलेले आहेत. आता माझे अशील श्री गिरीश शशिकांत महकर्दकर यांनी सदरची सदनिका मिळकत इतर कोणी इच्छुव खरेदीदारास विकण्याचे योजिले आहे. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती माझ्या खालील पत्त्यावर १४ दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास माझे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी.

ॲड. पूनम चंद्रकांत ठाकरे पत्ता : ठाकरे निवास, पेणकर पाडा, गणेश मंदिर जवळ, मीरा रोड (प्.), ठाणे- ४०११०७

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients **Mr.ANANI MOHANLAL JAIN, Mrs.BHAGYASHREE ANAND JAIN** are the Owners of Flat No.B-307, Third Floor, in Arihan Grupa "B" Co-Op.Hsg.Soc. Ltd., at Bhateva Jain Derasa Marg, Station Road, Bhavandar (W), Dist. Thane, hereinafte Marg, Salton Road, pinayandar (W), bist, Inahe, nerendia referred to as the SAID FLAT. And that Original Agreemen Dt.15.7.1985 entered between Mr.M.P.Aboobacker as the Vendor therein, and Mrs.Meena Dhirajkumar Modi as the Purchaser therein, in respect of the above mentioned Fla has been lost and/or misplaced. Further Agreement for Resale Dt.16.10.2002 between Mrs.Meena Dhirajkumar Mod as the Vendor therein and Mr.Hamart Kartilla Vera as the is the Vendor therein and Mr.Hemant Kantilal Vora as the Purchaser therein in respect of the said Flat has bee egistered vide Regd.Doc.No.4981/02 Dt.16.10.2002 wit Sub-Registrar Thane-7 wherein Pages No.16 to 22 & Indexas been lost and or misplaced. In this respect all person laiming any right, title or interest by and virtue of the said claiming any right, title or interest by and virtue of the said original Agreement D11.5.7.1985. & also RegUDoc.No. 4981.02 D1.16.10.2002 of the Pages No.16 to 22 as above mentioned of the said Flat, by way of sale, git, league, exhange, charge, lien, mortgage, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned alongwith documents, agreement let., at his office at S-6, Kornal Tower, Patel Nagar, Station Road, Bhayandar (W), within 15 days from the date hereof, falling within no claims whatsoever will be entertained thereafter which no claims whatsoever will be entertained thereafter

Date: 28/03/2024 ADVOCATE, HIGH COURT (MUMBAI)

जाहीर सूचना

माझे अशील **विष्णु रामास्वामी** हे फ्लॅट क्र.१०६, १ला मजला, कैराली को-ऑप.हौ.सो.लि., गोडदेव फाटक रोड, भाईंदर (पूर्व), ता. व जि. ठाणे-४०११० या जागेचे मालक आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. तथापि माझ्या अशिलांकडून नमृद फ्लॅटबाबतचे सर्व मृळ करारनामा हरवले आहेत बिल्डर आणि बी.के. गायकवाड यांच्या दरम्यान प्रालेला प्रथम मुळ करारनामा. **बी.के. गायकवा**ड आणि श्री. हंस् पांड्ये यांच्या दरम्यान झालेला द्वितीय करारनामा. श्री. हंसु पांड्ये आणि श्री. विष्णु **ामास्वामी** यांच्या दरम्यान झालेला तृतीय करारनाम जर कोणा व्यक्तीस सदर करारनामाबाबत विक्री अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी माझ्याकर आणि खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजी ाव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**र लेखी स्वरूपात कलवावे. अन्यथा अणा व्यक्तींचे टाव त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल.

दिनांक: २८.०३.२०२४ आर.एल. मिश्रा वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९

पब्लिक नोटीस मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय मुंबई येथे एम. एच. याचिका क्र. २०२४ चा १०००३१ याचीकाकर्ती यांनी त्यांचा भाऊ नामे श्री. मिलिंद मनोहर केसरकर जन्म तारीख ०१,०३,१९७५ याच्या पालकत्वासाठी दाखल करण्यात आलेली याचिका. पालकत्व आणि पालय अधिनियम १८९० च्य

सौ. मनीषा किशोर आळवे

दिनांक - २६ मार्च, २०२४

पूर्वाश्रमीचे नाव : कु. मनीषा मनोहर केसरकर वय- ५९वर्ष, व्यवसाय- गृहिणी राहण्याचे ठिकाण– खोली क्र ३, चाळ क्र. २, खार दांडपाडा, बालवाडी मैदानाच्या मार् मरुआई रहिवासी मंडळ, खार-(प), मुंबई-४०००५२ Моb. 977241517 Email id:-manishak.alve@gmail.co

श्री. मिलिंद मनोहर केसरकर

सदर नोटिस द्वारे कळविण्यात येते की सौ. मनीषा किशोर आळवे (पूर्वाश्रमीचे नाव: कु. मनीषा मनोहर केसरकर् यांनी सदर न्यायालयात मनोरुग्ण श्री. मिलिंद मनोहः केसरकर यांच्या पालकत्वासाठी वरील पिटीशून दाखल केलेला आहे. सदर पालकत्वाबाबत कोणाची हरक कलेली आहे. सेदर पालेकतवाबाबत कीणाचा है एक असल्यास केली स्वरुपात मा. न्यायाधीश <mark>ही ए. पी कानडे,</mark> कोर्ट नं २ यांच्या न्यायालयात पुढील सुनावणीर्च तारीख दि. <u>८८.०४.२०२</u>४ सकाळी <mark>१८,००</mark>० वाजत किंत्र त्याअगोदर संयुक्तिक कारणासह हरकतीची नोंद करार्व अन्यथाती सोडून देण्यात आली असे समजले जाईल माझी सही व न्यायालयाचा शिक्का

> उप निबंधव दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, वेद प्रकाश आर गुप्ता हे फ्लॅट क्र.३०३, क्षेत्रफळ ३९० चौ.फु. बिल्टअ क्षेत्र, ३रा मजला, इमारत क्र.सी-४३, आशियान शांतीनगर कोहौसोलि.. सेक्टर ८. शांतीनगर. मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११०७ या जागेचे संपुर्ण मालव गहेत आणि सदर सोसायटीचे सदस्य आहेत

नदर **वेद प्रकाश आर. गुप्ता** हे आशियाना शांतीनग कोहौसोलि.चे सदस्य असून यांचे २९.०५.२०२२ रोजी मिरा रोड (पूर्व), ठाणे येथे निधन झाले. त्यांच्या पञ्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१. श्रीमती लालतीदेर्व** व्ही. गुप्ता (पत्नी), २. श्री. सुशिल कुमार व्ही. गुप्ता मुलगा), ३. श्री. प्रदीप व्ही. गुप्ता (मुलगा), ४ रेणुदेवी वेदप्रकाश गुप्ता (मुलगी), ५. कुंती वेदप्रकाश गुप्ता (मूलगी) व ६. श्री. सुधीरकुमार गुप्ता (मूलगा

देनांक १३.०४.२०२३ रोजीचे मुक्तता करारनामाद्वारे ायत **वेद प्रकाश आर. गुप्ता** यांची सर्व मुले व मुर्ल यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे वारसा शेअर्स त्यांची आई श्रीमती लालतीदेवी व्ही. गप्ता यांच्या नावे मत्त केले आणि ते त्याच तारखेला दस्तावेज नों क्र.टीएनएन-१०-६५९७-२०२३ अंतर्गत संयुत्त उपनिबंधक ठाणे ४ यांच्या समक्ष नोंद करण्यात आले

माझे अशील श्रीमती लालतीदेवी ठडी. गप्त यांच्यावतीने मी याद्वारे वर नमुदप्रमाणे सोसायटीच गंडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे सदर शेअर त्र इ. हित माझ्या अशिलांच्या नावे मुक्त/हस्तांतरणा विदार/आक्षेपकर्ता यांच्याकडन कायदेशीर पराव्यांस सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसात** दावा किंव आक्षेप[े]मागवित आहेत. जर विहित १५ दिवसांच्य कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझ्य अशिलाच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणास सदर सोसायटी उप-विधी तरतुदी अंतर्गत प्रक्रिया करण्यात मुक्त असेल दिनांक: २८.०३.२०२४ सुनिल त्यार्ग

भारत शासन नोटरी कार्यालय: बी/७८, शांती शॉपिंग सेन्टर, मिरा रोड रेल्वे स्थानका समोर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-

(वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

SHABBIR TAYEBALI CUTLERIWALA was the owner of Flat premise being F pearing No. 205, 2nd Floor, NEW JAY SHREE LAXMI CHHAYA CO. OP HSG. **SOCIETY** situated at Near Kashi Vishwanath Mandir, R. N. P. Park. Bhayandar (East), District-Thane-401 105 and also the registered member and shareholder of 5 (five) shares of face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only each, of the aggregate value of Rs. 250/ (Rupees Two hundred fifty only) bearing distinctive Nos. 101 to 105 (both inclusive) issued by the society and bearing certificate No. 21.

LATE SHABBIR TAYEBAL
CUTLERIWALA passed away or 04.03.2019 leaving behind his legal heirs i.e. wife namely MARIAM SHABBIR CUTLERIWALA and one Daughter namely TASNEEM SAMUIL SONI @ TASNEEM SHABBIR CUTLERIWALA.
The legal heirs i.e. TASNEEM SAMUIL SONI @ TASNEEM SHABBIR CUTLERIWALA will be ready to give NOC in favour of MARIAM SHABBIR CUTLERIWALA for transfer of above aid flat premises and share certificate

MARIĂM SHABBIR CUTLERIWALA has reported to the Police Station of 21.03.2024, that the Original Agreement dated 23rd day of August, 2003 executed between M/S. SHREE LAXMI BUILDERS AND DEVELOPERS and SHRI, JAYANTILAL P. PARMAR & SMT NAYNA JAYANTILAL PARMAR has bee lost/misplaced (Chain Agreement) and not traced after diligent search. he Society hereby invites claims and

objections from claimants/objector o objectors for issuance of Share Certificate in the name of MARIAM SHABBIR CUTLERIWALA within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for issuance of Share Certificate in the name of **MARIAM** SHABBIR CUTLERIWALA to the Chairman/ Secretary of NEW JAY SHREE LAXMI CHHAYA CO. OP HSG. **SOCIETY** situated at Near Kashi Vishwanath Mandir, R. N. P. Park, Bhayandar (East), District-Thane-401 105, if no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the mann provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye laws of the Society is available fo inspection by the claimants/objectors with the Secretary of the Society between 10.00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice till the date of

expiry of its period. **NEW JAY SHREE LAXMI CHHAYA** CO. OP HSG. SOCIETY

(Hon. Chairman/Secretary) Date: 28.03.2024

थे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, **मे. मिही**र **टरप्रायझेस**. भागीदारी संस्था. त्यांचे भागीदार १. श्री. ग सुरेश भट्ट, २. श्रीमती भावना हेमंत भट्ट हे औद्योगि ıळा क्र.३६, १ला मजला, पायलट इंडस्टीयल इस्टेर प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि., प्लॉट क्र.१ व २, गाव नवघर, वसई (पुर्व) या जागेचे मालक आणि ताबेदार आहेत. त्यांनी सदर औद्योगिक गाळा पुर्वीचे मालक मे. विनस इलेक्ट्रीकल्स यांच्याकडून दिनांक ०२.०४.२००४ ोजीच्या विक्री करारनामाद्वारे खरेदी केले होते. विक्री जारना चित्रा नेपारिताच्या अत्य चरत करते हो. चित्रा प्राप्तामाच्या अन्य चार श्रेणी करारनामा अर्थात १. मे. गलाजी एन्टरप्रायझेस आणि मे. विनस इलेक्ट्रीकल्स ग्रंच्या दरम्यान झालेला दिनांक १९.१२.१९९६ रोजीचा विक्री करारनामा, २. मे, बालाजी एन्टरप्रायझेस आणि प्रियम प्रतिस्थान । प्राचीय प्रस्थान स्थान स्थान स्थान स्थान प्राचीय संस्थान स्थान **याम पांड्ये,** मे. श्रय प्लास्टच्या भागीदार आणि **मे. गणे**श स्टरप्राईज यांच्या दरम्यान झालेला दितांक २२.०२.१९९१ ।जीचा विक्री करारनामा आणि ४. मे. गणेश एन्टरप्राईज भणि मे. सी.टी. बिल्डर यांच्या दरम्यान झालेला दिनांक)२.०६.१९८८ रोजीचा विक्री करारनामा हे दिनांक .६.०३.२०२४ रोजी कुठेतरी हरवले/गहाळ झाले आहेत भाणि सदर विक्री करारनामापैकी मुळ करारनामा हरवला भाहे आणि याबाबत माणीकपुर पोलीस ठाणे, वसई (पर्व) पालघर येथे दिनांक २६ ०३ २०२४ रोजी तकार नोंत रण्यात आली आहे. सदर मुळ विक्री करारनामाच गेणताही गैरवापर करु नये किंवा सदर करारनामा कज ण्यासाठी तारण ठेवलेले नाही.

नर कोणा व्यक्तीस, शासकीय प्राधिकरण, बँका, वित्तीय संस्था इत्यादींना विनती आहे की, सदर मुळ विक्री करारनामा सापडल्यास त्यांनी परत आणुन द्यावे किंवा याबाबत काही दावा असल्यास माझ्याकडे किंवा सदर मालकांकडे सदर सूचना तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, त्यावर कोणताही दावा नाही आणि भसल्यास दावा त्याग केले आहे आणि या प्रकरणार्च दिनांक: २८.०३.२०२४ एच.आर. शम

किरीट ओ. संघवी, वकील (वकील उच्च न्यायालय २०३, पुर्वी चेम्बर्स, महानगरपालिकेच्या १, राधा माधव कोहौसोलि., बाळासाहेब मैदाना समो मागे, वसई (प.), जि. पालघर. यडीयल पार्क, भाईंदर (पूर्व), ठाणे.

जाहीर सूचना

जाहीर नोटीस

याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते

की मे. अरिहंत डेव्हलपर्स तर्फे भागीदार

श्री. अमन ब्रिजेश विज व श्री. शैलेष

तेजराज मेहता हे गांव मौजे कोल्ही ता.

वसई, जि. पालघर येथील स.नं. ४/८/४

क्षेत्र ३८.५०.५० आर. चौ. मी. हया

जमीनीचे मालक असुन ती जमीन

विकसीत करण्यास इच्छुक आहे. तरी

सदर मिळकतीवर किंवा तिच्या एखादया

भागात, विक्री, अदलाबदल, गहाणखत

विश्वस्थ, दावा, वारसा, ताबा, ईजमेंटच्या

किंवा अन्य वारसाचा हक्क किंवा

हितसंबंध असल्यास कोणत्याही इसमार्न

त्याची लेखी माहिती निम्नस्वाक्षरीकारांना

त्याच्या कार्यालयात या तारखेपासून १४

दिवसाच्या आत कळवावे नाही तर तसे न

केल्याने तशा प्रकारचा कोणताही हक्क

नाही असे समजून किंवा कोणाचा

असल्यास तो सोडून देण्यात आला आहे

सही/-

असे समजण्यात येईल.

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. निसर्ग हर्षद शहा आणि श्रीमती मिल्लका हर्षद शहा हे भाग प्रमाणपत्र क्र.१४ आणि फ्लॅट बेअरिंग क्र.८०४ अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट क्र.६६ ते ७० रू. ५०/ . च्या ५ पर्ण भरलेल्या शेअर्मचे मालक असल्याचा दावा करत आहेत. ज्याचा क्षेत्रफळ ६५१ चौ.फूट. कार्पेट क्षेत्र, ८व्या मजल्यावर, जयकिर्ती इमारत, जयकिर्ती (मालाड) को-ऑपरेटिव्ह हौर्सिंग सोसायटी लिमिटेडच्या भांडवल/मालमत्तेत, ७६, तुरेल पाखाडी रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०० ०६४, सी.टी.एस.क्रमांक ४७२ आणि ४७३, गाव मालाड, तालुका बोरिवली च्या जिमनीवर बांधकामित, श्रीमती मल्लिका हर्षद शहा आणि श्रीमती लब्धी सागर व्होरा पूर्वीची लब्धी हर्षद शाह यांच्याकडून विकत घेतले, दि.१ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज डीड आणि अ.क्र.बीआरएल-४-१७८४७-२०२२ अंतर्गत हमी उप-निबंधकाच्या कार्यालयात रीतसर नोंदणी केली, ज्यांचे दि.२८ जुलै २०२१ रोजी मुंबई येथे श्री. हर्षद वाडीलाल शहा यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात या शेअर्स आणि फ्लॅटमधील अविभाजित हक्क. शीर्षक आणि हित मिळवले. त्यांची पत्नी १) श्रीमती मिळक हर्षद शहा, त्यांची मुलगी, २) सौ.लब्धी सागर वोरा पूर्वीची लब्धी हर्षद शहा आणि त्यांचा मुलगा श्री. निसर्ग हर्षद शाह हे त्यांचे एकमेव वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ नुसार, ज्याद्वारे मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी शासित होते. श्री. हर्षद वाडीलाल शाह यांनी त्यांची पत्नी श्रीमती मल्लिका हर्षद शाह यांच्यासोबत हे शेअर्स आणि फ्लॅट संयुक्तपणे विकत घेतले होते, विकासक श्री. राजेंद्र जी. शाह यांच्याकडून दि.२ जुलै २०१३ रोजी किंवा सुमारे अंमलात आणलेल्या पर्यायी निवासाकरिताच्या कराराद्वारे. दि. १ डिसेंबर २०२२ रोजी दिलेला हक्कसोड करार दिवंगत हर्षद वाडीलाल शाह यांच्या ५०% अविभाजित वाटा, हक्क, शीर्षक आणि हितातून अंमलात आणला गेला आणि श्री. निसर्ग हर्षद शहा यांच्या नावे फ्लॅटचे ५०% मालक बनवले. संदर शेअर्स आणि फ्लॅट क्र.८०४ चे सध्याचे मालक स्पष्ट आणि विक्रीयोग्य शिर्षक धारण करतात, कोणत्याही स्वरूपाच्या कोणत्याही प्रकारच्या बोजांपासून मुक्त आहेत, त्या शेअर्स आणि फ्लॅटच्या संदर्भात, सर्व देखभाल, शुल्क, थकबाकी, जावक, कर भरून , इ. तत्काळ आणि कोणत्याही कसूरीशिवाय आणि/किंवा थकबाकीशिवाय आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून सदर शेअर्स आणि फ्लॅट तारण ठेवन आर्थिक सविधा मिळवण्याचा मानस आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्थेने उपरोक्त शेअर्स आणि फ्लॅट क्र.८०४ आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणतेही डीड, दस्तऐवज, लिहीले आहे आणि/किंवा त्याच्या संदर्भात कोणतेही कृत्य किंवा कागदपत्रे अंमलात आणली आहेत आणि/किंवा कोणतेही विक्री, गहाण, ट्रस्ट, धारणाधिकार, ताबा, भेट, वारसा, रिलीझ, लीज किंवा अन्यथा आणि/किंवा मूळ शिर्षक करार आणि दस्तऐवज धारण करून दावा किंवा आक्षेप, काहीही असो, १४ दिवसांच्या आत मला ते कळवावे ही सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ते कागदोपत्री पुराव्यासह, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशा कोणत्याही व्यक्तीकडून/संस्थेकडून, द्वारे, त्यांच्यासाठी आणि/किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही प्रकारे असे कोणतेही दावे किंवा मागण्या, आक्षेप किंवा अडथळे इ. जे काही स्वीकारले जाईल आणि माझे अशिल हे शेअर्स आणि फ्लॅटचे अधिग्रहण करून पुढे जातील आणि आमच्या अशिलांना आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून सदर फ्लॅट तारण ठेवून आर्थिक सुविधा मिळण्याचा अधिकार असेल. आज दिनांकित २८ मार्च २०२४ रोजी

हर्षल आर. मिस्री, वकील.

बी/७, पार्ले कॉलनी, सहकार मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७ मोबा.क्र.+९१-९७६९९६६७१६, ईमेल-connecthrm11@gmail.com.

संजोग को-ऑप. ही. सोसायटी लिमिटेड

नोंदणी क्र. एमयुएम/एसआरए/एचएसजी/(टीसी)/१०८२/२००४ इमारत क्र. डी/७, न्यू. एम. एम. आर.डी.ए. कॉलनी, कोकरी आगर, सायन कोळीवाडा, मुंबई- ४०००३७

जाहीर नोटीस

या नोटीसीद्धारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, संजोग को–ऑप. हौ. सोसायटी मर्यादीत, या संस्थेचा नोंदणी क्रमांक एमयुएम/एसआरए/एचएसजी/(टीसी)/१०८२/२००४ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांचे नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली आहे. तरी अर्ज केलेल्या खालील वारसदारांव्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा सदनिकेवर कोणत्याही प्रकारच्या बँका, वित्त संस्था किंवा कोणाही व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारचा बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १७ दिवसांच्या आत संजोग को–ऑप हौ. सो. मर्यादीत, संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सांय. ७ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहीत मुदतीत कोणाचेही o कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदारच त्या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरीत करेल व कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मयत सभासद सद्दनिकाधारक व त्यांच्या अर्जदार वारसांची सूची

3f.	गाळा	मयत सभादाचे नाव	अर्जदाराचे नाव	नाते	शेअर भाग
	क नं. १ ६०२ के. अमीनाबी जाफरअली		ाणकाराय गाय	VIII.	क्र.
			श्री. निसार जाफ्फर जर्दी	मुलगा	२११ ते २१५
		जारदी		_	
			संजोग को-ऑप.हौ.सोसायटी मर्यादित		
		(शिक्का)	सही/		

सचिव

मागणी सूचना

ठिकाण : नवी मुंबई, रायगड

अध्यक्ष

माझे अशील **श्री. रोझारियो डोमी हेरेडिया** हे फ्लॅट क्र.३० बी-विंग, हेमा अपार्टमेंट, डवले नगर पाडा क्र.३, ठाणे (००६०६ या जागेचे मालक आहेत. माझे अशील श्री. रोझारियो डोमी हेरेडिया यांनी सदर फ्लॅट जागा मे. मातोश्री कन्स्ट्रक्शन्स, त्यांचे मालक श्री. मांगीला शोभाजी चौधरी यांच्याकडून दिनांक ०५.०४.१९९४ रोजीच्या विक्री करारनामा मार्फत खरेदी केले होते. सदर दिनांक ०५.०४.१९९४ रोजीचा विक्री करारनामा उ श्री. रोझारियो डोमी हेरेडिया आणि मे. मातोश्री कन्स्टक्शन ालक **थ्री. मांगीला शोभाजी चौधरी** यांच्या दरम्यान झाल होता तो हरवला असून याबाबत वर्तक नगर पोलीस ठाणे, ठाणे यांच्या येथे दिनांक १८.०३.२०२४ रोजीचे लापता

र्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की

माली आहे. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस तसेच बँक किंवा वित्तीय जना जिल्लाहरू स्वाचित्र विश्व पड़ित्र निवा विशास्त्र संस्थेस, मालक आणि/किंवा सद्दर फ्लॅंट किंवा भागावर विक्री, अल्लाबदल, माइंप्ड्रा, परवाना, करारनामा, तारण तसेच सदर हरवलेले विक्री करारनामाच्या आधारावर कोणताही अधिकार, हक्क, दावा, लाभ, मागणी किंवा हित असल्यास त्यांनी माझ्याकडे आवश्यक दस्तावेजी गठ्यांसह सदर सचना प्रकाशनापासन **१५ दिवसात** कळवावे. पुराच्यासह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात कळवाव. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही अधिकार किंवा दावा नाही आणि असल्यास त्याग केले आहे. दिनांक: २८.०३.२०२४ दीपक आर. उपाध्याय

मालमत्ता नोंदणी नंबर ४५६/२०२४ नुसार नोंद करण्यात

वकील उच्च न्यायालय, मुंबई प्रंथेरी कोर्ट बार रुम, ३रा मजला, बार रुम, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

PUBLIC NOTICE Mr Imtiaz Ahmed Ansari intend to

sell my shop, being shop No-1 Golden Nest Co-operative Housing Society Ltd, Mapkhan Nagar Maro east Andheri Mumbai No.59.

Any person or persons having any right, title or interest by way of inheritance or claim against the said shop and shares should send their claims in writing to the undersigned along with documents evidence in support of the said claim thereof within 7days of publication of the said Notice, failing which claims any shall deemed to have been waived I like to inform that my original shares certificate of said shop No-1 is misplaced with my other documents and police complaint already logged by me Imtiaz Ahmed Ansari

Contact me 9167015628

Date:- 27.3.2024

सार्वजनिक सूचना

माझ्या ग्राहकांच्या सुचनेनुसार श्री. अक्षय वराडकर (एकमेव आणि निरपेक्ष मालक) मध्ये विहित केलेल्या मालमतेचे मालकी हक्क, शीर्षक आणि व्याज विकत आहे शेड्यूल येथे लिहीले आहे. कळविण्यात येत आहे की, (विक्री करार) मूळ दस्तऐवज क. १०२८/९४. दि. १८.०८.१९९४ रोजी ही मालमत्ता श्रीमती हेमलता अशोक बिचावे यांच्याकडून गमावली. १५.११.२०१७ रोजी घराच्या साफसफाईच्यावेळी. त्यामुळे तृतीय मालक सौ. हेमलता अशोक बिचवे यांनी दिनांक १६.०१.२०१८ रोजी बदलापूर पोलिस स्टेशनमध्ये क्रमांक ४१/२०१८ द्धारे FIR दाखल केला आहे.

या मालमत्तेबाबत कोणताही दावा/हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींनी त्यांचे पाठवावे मध्ये कागदोपत्री पुराव्यासह अधोरवाक्षरी करणाऱ्यांना लिखित स्वरूपात दावे आणि किंवा आक्षेपही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत (आणि अन्यथा नाही) त्यांचे समर्थन करा, अयशस्वी ज्याचा दावा, जर असेल तर माफ केले गेले आहे असे मानले जाईल आणि माझ्या क्लायंटवर बंधनकारक नाही

मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क. १०३, चतुर्थी सीएचएस, अंबिका नगर, बेलवली बदलापूर पश्चिम, ४२१७०३.

ठिकाण : ठाणे दिनांक : २८ मार्च २०२४

सही/-ॲड. वर्षा कळसकर 0१, तळमजला, ओएम शांतीबन सीएचएसएल कॅसल मिल रुतु पार्क जवळ, ठाणे (पश्चिम) ४००६०१ फोन नंबर : ९८२११७०३३६

ABANS'

अबांस होल्डिंग्ज लिमिटेड

(यापूर्वीची ओळख अबांस होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय : ३६, ३७, ३८ ए, ३ रा मजला, निरमन भवन, बॅक बे रेक्लमेशन, निरमन पॉईट, मुंबई ४०० ०२१. दूष्ध्वनी क्रमांक : + ९१ - ०२२- ६१७९०००० www.abansholdings.com; **ई-मेल आयडी : c**ompliance@abansholdings.com सीआयएन : U7490MH2009PLC231660

टपाली मतदानाची सूचना

याद्वारे सभासदांना कळविण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ आणि ११० आणि लागू असलेल्या अन्य तरतुदी तसेच त्यात काण्यात आलेल्या सुधारणा (''कायदा'') तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेजन) नियम २०१४ आणि त्यात चेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा (''मॅनेजमेंट रूल्स'), सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ५ मे २०२०, २२/ २०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/ २०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, ३१/२०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२० १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१ आणि ०३/२०२२ दिनांकीत ५ मे २०२२ कि कॉपेरिट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केली आहेत (एससीए परिपत्रके), सामान्य सभेसंदर्भात जारी करण्यात आलेले सेक्रेटरिअल स्टॅंडर्झ (एसएस-२) जे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले आहेत, सिक्युरिटीज अंड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ आणि त्यात बेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा (''एलओडीआर रेग्युलेशन्स') आणि अन्य आवश्यक ते तसेच लागू असलेले कायदे (वैधानिक सुधारणांच्या सह) किंवा त्यांची रि एन ऍक्टमेन्ट यांच्या अनुसार खालील प्रमाणे नमृद् केलेल्या विशेष प्रस्तावांना दूरस्थ ई-मतदान ('' ई-मतदान'') पद्धतीने अबांस होल्डिंग्ज लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सदांची मान्यता मागविण्यात येत आहे.

अ. क्र.	प्रस्तावांचे विवरण	प्रकार
٧.	थ्री. चिंतन मेहता (डीआयएन : १०३७५२१८), कंपनीचे पूर्ण वेळ संचालक यांच्या मानधनावर विचार करणे आणि त्याला मान्यता देणे.	विशेष प्रस्ताव
۶.	थ्री. नरेश तेजवानी (डीआयएन : ००८४७४२४), कंपनीचे अकार्यकारी संचालक यांच्या नियुक्तीवर विचार करणे आणि त्याला मान्यता देणे.	सामान्य प्रस्ताव
₹.	श्री. नरेश तेजवानी (डीआयएन : ००८४७४२४), कंपनीचे अकार्यकारी संचालक यांच्या मानधनावर विचार करणे आणि त्याला मान्यता देणे.	विशेष प्रस्ताव

कंपनीच्या उदिष्टांच्या क्लॉज मध्ये बदलाला मान्यता एमसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनीने टपाली मतदान सूचना त्यासह एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट आणि ई-मतदान सचना २७ **मार्च २०२४** रोजी इलेक्टॉनिक माध्यमातन अशा सभासदांना निर्गमित केले . आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपटेस यांच्याकडे **शुक्रवार, दिनांक २२ मार्च २०२४** (कट ऑफ तारीख) रोजी उपलब्ध आहेत.

सदील सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.abansholdings.com</u> तसेच बीएसई लिमिटेड (''बीएसई'') यांच्या संकेतस्थळावरील : www.bseindia.col आणि नैशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''प्रिएएसई'') यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध आहे जिथे कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत आणि सदरील प्रपन्ने नैशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एसएसडीएल'') यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध आहे.

एमसीए परिपत्रकाच्या तस्तुर्दीच्या अनुसार सभासद दूसस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. सभासदांचे मताधिकार जे कट ऑफ तारीख रोजी त्यांच्याकडे आलेल्या कंपनीच्या इकिटी समभागांच्या प्रमाणावर निर्धारित केले जातील. कट ऑफ तारीख रोजी जी व्यक्ती कंपनीची सभासद नाही त्यांनी ही टपाली मतदान सचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. भापल्या सर्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटे ''एनएसडीएल'') यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेला **सोमवार, दिनांक ०१ एप्रिल २०२४ रोजी भारती** प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपृष्टात येईल. त्यानंतर ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून बं

ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्ययावत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर डिपॉझिटरी यांच्याकडे त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसच्या माध्यमातून आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्फर एजंट्स, पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायक्हेट लिमिटेड यांच्याकडे ई-मेलच्या माध्यमातून <u>support@purvashare.com</u> किंवा पोस्टाच्या माध्यमातून युनिट क्रमांक ९, शिव शर्क्त

ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी (''स्क्रुटीनायझर' म्हणून कंपनी संचालक मंडळाने श्री. श्रीकृष्ण दाते, ग्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (सभासदत्व क्रमांक २०१८) यांची नियुक्ती केली आहे.

द्रस्थ ई-मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या प्रक्रियेचा तपशील टपाली मतदान सूचनेत देण्यात आला आहे.

कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर आपण www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात सभासदांकरिता उपलब्ध असलेल्या सभासदांकरिता ई-मतदान युजर मॅन्युअल आणि फ्रिकेंटली आस्बड केश्वन्स यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोलफ्री क्रमांक : १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू शकता किंवा <u>evoting@</u> nsdl.com येथे विनंती पाठवू शकता.

छाननी अधिकारी आपला अहवाल अध्यक्ष यांना किंवा अध्यक्ष यांनी प्राधिकृत केलेले व्यक्ती यांना ई-मतदानाची छाननी पूर्ण झाल्यानंतर सादर करतील आणि निकालांची घोषणा **शुक्रवार, दिनांक ०३ मे** २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पूर्वी करण्यात येईल आणि ते कंपनीचे संकेतस्थळ www.abansholdings.com तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ (https://www. n<u>sal.co.in</u>) येथे प्रकाशित करण्यात् येईल आणि ते भांडवली बाजार, डिपॉझिटरी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्फर एजेंट्स यांना सदरील तारखेला कळविण्यात येतील. र्ऱ-मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असतील तर समभागधारकांना आवाहन करण्यात येते र्क

यांनी श्रीमती दीपाली धुरी, पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्रमांक ९, शिव शक्ती इंडस्ट्रिअल इस्टेट, जे आर बोरीचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०११ वेथे संपर्क तपशील : ई-मेल आयडी : support@purvashare.com, संपर्क क्रमांक ०२२ २३०१ ८२६१/ २३०१ ०७७१ वेथे संपर्क साधावा. समभागधारक नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३, भारत संपर्क तपशील : <u>evoting@nsdl.co.in</u> संपर्क क्रमांक - १८०० १०२० ९९० १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा.

(यापर्वीची ओळख अबांम होल्डिंग्ज पायव्हेट लिमिटेड) श्री अभिषेक बन्सल अध्यक्ष आणि त्यवस्थापकीय संचालव

एचडीएफसी बँक लिमिटेड THOFC BANK

खजिनदार

सीआयएन : एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८ । वेबसाईट : www.hdfcbank.com

कलम १३(२) सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

दिनांक: २७ मार्च, २०२४

सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ याबरोबर कलम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ त्याअर्थी, खाली सही करणार **एचडीएफसी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी (पूर्वीची एचडीएफसी लिमिटेड जी आता दिँ. १७ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशा अन्वये सन्माननीर

एनसीएलटी-मुंबई द्वारे मंजूर करण्यात आलेल्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या माध्यमातून एचडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) **(एचडीएफसी)** म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ यांच्या कलम १३ (१२) सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे सूचीबद्ध केलेल्या कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना बोलावून कायदा कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना निर्गमित केली आहे. सदर मागणी सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत आपापल्या मागणी सूचनेत निर्देशित करण्यात आलेल्या थकबाकी रकमेचा भरणा खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे करावयाचा आहे. खाली सही करणार कर्जदाराला/कायदेशीर वारसांना/कायदेशीर प्रतिनिधींना सूचित करण्यात येते की त्यांच्या शेवटच्या अद्ययावत पत्त्यावर नोटीस चिटकविण्यात आली आहे. सदर सूचनेच्या प्रती निम्नस्वाक्षीकाराकडे उपलब्ध आहेत आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी त्यांची इच्छा असल्यास आपापल्या प्रती निम्नस्वाक्षीकाराकडून कोणत्याही कामकांजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मिळव् शकतील. वरील संदर्भात सदर कर्जदार/कायदेशीर वारसंदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना पुन्हा एकदा सूचना दिली जाते की, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत

असलेल्या तपशीलाप्रमाणे खाली दिलेल्या आपापल्या नावापुढील रकमेसोबत १८% प्रतिवर्षी वाढीव व्याजदरासहित रक्कम **रकाना (क)** मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून थिकत रकमेचा भरणा करण्याच्या दिनांकापर्यंत भरावी. तसेच. याबरोबर कर्जदाराने स्वाक्षरी केलेली कर्जाचे करारपत्र व इतर कागदपत्रे/लिखित स्वरूपातील कागदपत्रे (जर असल्यास) वाचण्यात यावीत. कर्जाची परतफेड करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने खाली नमूद केलेली स्थावर मालमत्ता ही एचडीएफसीकडे तारण ठेवलेली आहे. सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना सुरक्षेपोटी मालमत्तेवरील तारण सोडविण्यासाठी सदर कायद्याच्या कलम १३ पोटकलम ८ मध्ये नमूद केलेल्या मुदतीकडे लक्ष

П	MHIXU	ભ્લે સાદ.			
ı	अ.	कर्जदार/कायदेशीर वारस/	एकूण थकबाकी	मागणी सूचना	सुरक्षेपोटी स्थावर मालमत्तेचे वर्णन
ı	क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	रक्कम रु.	तारीख	
ı	(अ)	(ৰ)	(ক)	(ॾ)	(इ)
ı	٩.	श्री. किल्लेदार निखिल सुरेश आणि	देय रू. २०,७३,८८३/-३१	१९ मार्च,	अपार्टमेंट नं. ०००५, तळमजला, सिडको हाऊसिंग स्किम, बिल्डिंग नं. एल २५,
ı		श्री. किल्लेदार सुरेश गणपती	जानेवारी, २०२४ पर्यंत*	२०२४	सेक्टर नं. २७, नोड तळोजा, नवी मुंबई.
١	٦.	श्री. माळी दिनेशकुमार हरजीराम आणि	देय रू. ३६,७८,१११/-	१९ मार्च,	फ्लॅट नं. ६०३, सहावा मजला, एकराम हेरिटेज सीएचएसएल प्लॉट नं. २८, सेक्टर
П		हीना स्टील ट्रेडर्स	३१ जानेवारी, २०२४ पर्यंत*	२०२४	३५-ई, खारघर, ता. पनवेल जि रायगड.

*कर्जाची पूर्तता/परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत उपर्जित झालेले प्रयोज्य असे १८% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज अनुषंगिक परिव्यय, खर्च, आकार इत्यादीसह. जर सदर कर्जदार **एचडीएफसी** ला सांगितल्याप्रमाणे पेमेंट करण्यात अपयशी ठरला तर, **एचडीएफसी** वरील सुरक्षित मालमत्तेविरूद्ध कलम १३ (४) कायद्यान्वये आणि लागू असलेल्या नियमांप्रमाण

खर्च व परिणामांसहित संबंधित कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी कारवाईस पात्र ठरतील. सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी सदर कायद्याखाली उपरोक्त सुरक्षित मालमत्तेचे **एचडीएफसी** च्या पूर्वसमतीशिवाय विक्री, लीज किंवा अन्यप्रकारे हस्तांतरण करण्यार प्रतिबंधित आहे. कोणतीही व्यक्ती जी सदर कायद्याच्या तरतुर्दीचे व नियमांचे उल्लंघन करेल ती सदर कायद्यान्वये शिक्षेस किंवा दंडास पात्र ठरेल. दिनांक : २८ मार्च, २०२४

वाकडेवाडी कार्यालय : एचडीएफसी बँक लि., ऑफिस नं. ६०१ ते ६०८, सहावा मजला, गोदरेज इटर्निया सी, विंग बी, वाकडेवाडी,

शिवाजीनगर, पूर्ण ४११००५. **नोंदणीकृत कार्यालय :** एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोवर परेल (वेस्ट), मुंबई ४०००१३.

प्राधिकत अधिकारी एचडीएफसी बँक करिता ०२० ६७४४०५००